DIPAM FINALISING CONTOURS OF PSE POLICY

Cabinet May Soon Consider Big Bang Privatisation Policy

Discussions on with stakeholders, final decision to be taken at the highest level

> Deepshikha.Sikarwar @timesgroup.com

New Delhi: The Union cabinet is likely to soon consider a policy to start big-bang privatisation of public sector enterprises, with the government making a complete exit from non-strategic sectors and limiting its presence in strategic areas, officials said.

The Department of Investment and Public Asset Management (Dipam) is expected to shortly finalise a draft that will designate various sectors as strategic or non-strategic, they told ET.

Banking, petroleum, atomic energy, defence, space, and ports are likely to be part of the strategic list. The government has said there **Going Private** Proposal likely **РМОТО** before next cabinet TAKEA

Discussions on FINAL CALL with stakeholder ministries Finance minister Nirmala Only four PSUs in Sitharaman had strategic sectors announced the NDA govt had proposed policy as earlier asked NIti part of the Aayog to prepare Atamnirbhar Bharat a list of PSUs for package

will be no more than four state run companies in strategic sectors. "Proposal is expected to be finalised before the next cabinet mee-

strategic sale

ting," said one of the officials. The policy is being finetuned following discussions with stakeholder ministries and departments, but a final call would be taken on the strategic sectors at the highest level, the official said. "Discussions are on,"

Finance minister Nirmala Sitharaman had announced the proposed policy as part of the Atmanirbhar Bharat package, making a significant policy shift in respect of state-run entities.

The Narendra Modi government had earlier asked Niti Aayog to prepare a list of public sector units for strategic sale.

However, the proposed new policy is seen as a departure from

The broader deflationary trend in

wholesale prices bodes well for re-

tail prices that saw a spike, econo-

mists said. Data released by the mi-

nistry of statistics and programme

implementation on Monday sho-

wed retail inflation firming up to

"Overall, a deeply negative out-

put gap will likely negate the in-

flationary impact of latent supply

disruptions, in our view," Barcla-

ys India chief economist Rahul

The ministry, which had not reve-

aled the headline number for

April, released it on Tuesday with a

reading of a negative 1.57% and sa-

id: "Indices for April are finalised

rate from the selected sources." In-

flation in food articles was 2.04% in

June, against 1.13% in May. The fuel

and power basket saw a deflation of

13.60% against 19.83% in May.

to privatisation.

"There is a big privatisation push," economic affairs secretary Tarun Bajaj had told ET in an interview recently. "The new PSE policy announced as part of the package was very significant in this direction." He said the government is committed to implementing this policy.

Announcing the policy, Sitharaman had said, "We need a coherent policy because sometimes you open up some sectors in piecemeal. Now we shall define the areas...where their presence will be impactfully felt."

She had said that in strategic sectors, at least one enterprise will remain in the public sector, but private sector will also be allowed. In the non-strategic sectors, PSEs will be privatised, timing for which will be based on feasibility.

To minimise wasteful administrative costs, the number of enterprises in strategic sectors will ordinarily be only one to four; others will be privatised or merged or brought under holding companies.

Why Locking Cities Down Doesn't Control **Covid But Hurts Economic Revival**

contribution to GDP

More than 40 crore Indians are under various forms of local lockdowns now. And the pace of economic recovery is therefore slowing. Worse, there's little evidence that local lockdowns reduce infection spread. ET explains...

1 Cases rose and fell in major cities whether or not they had a lockdown Daily count of new cases comes down in Delhi, Mumbal and Chennal after lockdown is lifted Daily new case count (7-day avg) in Major Cities 3,500 3,000 2,500


13 July Delhi never had a lockdown after the national one was lifted but cases fell after spiking. In Mumbal, cases rose through lockdown and fell recently when curbs were eased. In Chennal cases first rose then eased.

2 Cities are the major engines of revival 63%: Urban Urban share of output in the Indian population's economy has increased from an

Source: IIHS-RF Policy Paper Series Source: CBRE CREDAI report More urbanised states like Maharashtra, Tamil Nadu, Gujarat, and Kerala have high levels of per capita income. A forced lockdown in such states may impact incomes further

estimated **40**% in '70-'71to **55**% in '11-'12

3 Local urban lockdowns are hurting revival as they restrict mobility, a rough proxy for activity, just when things have started looking up



Mobility least in rich states while it is maximum in poorer ones CONCLUSION Local lockdowns, if they continue, may severely impact revival,

> and can't be a substitute for more testing and small containment zones when it comes to an anti-covid strategy

WPI Contracts for Third Month in a Row, Food Inflation Firms Up

Pricing Power Comes Back

INFLATION (%) 0.17 -1.57 -0.42 -3.21 0.08 -1.81 June WPI contracts

for 3 consecutive months Manufacturing inflation turns positive, shows pricing power 13 out of 22 industries

OUTLOOK

see price rise

Economists expect WPI to firm up

Food prices, lockdown restrictions to hit supplies

Wholesale prices shrink 1.81% in June on back of sharp fall in crude prices

Our Bureau

New Delhi: India's wholesale prices shrank 1.81% in June, for the third month in a row on the back of a sharpfall in crude oil prices, data released by the commerce and industry ministry on Tuesday showed.

The deflation in May was 3.21%. Wholesale food inflation inched up 2.04% against 1.13% in May as seasonal supply pressures emer- in the light of improved response

ged in some vegetables. Inflation in manufacturing products firmed up marginally, as manufacturers gained back some pricing power after the ea-

sing of lockdown, though some categories

MSMEs May Get up to **₹1L Cr Salary Support**

2,000

1,500

1,000

Anandita.Mankotia @timesgroup.com

New Delhi: The government is discussing ways to boost consumer demand in the economy, with one option being the possibility of providing salary support of up to ₹1 lakh crore over the next three years to MSMEs which employ a certain minimum number of employees, as a way to boost demand in the economy.

"This is one way to boost the demand in the economy which has been suffering," a senior government official told ET. At present there are close to 6 crore MSME's in the country and they form the backbone of the economy, the official said.

The official added that a minimum till then. number of employees hired by the unit could serve as selection criteria and the support could be extended for up-to three years.

MSME's have been at the core of financial package of the Modi government, which in May announced a Rs 3 lakh crore emergency credit line guarantee scheme (ECLGS) under which 100% guarantee coverage will be provided by the National Credit Guarantee Trustee Company for additional

crore to eligible MSMEs and interested Micro Units Development and Refinance Agency (MUDRA) borrowers in the form of a guaranteed emergency credit line (GECL) facility.

funding of up to ₹3 lakh

Last week, the finance ministry said banks had sanctioned loans of about ₹1.2 lakh crore under ECLGS. However, disbursements against this stood at a little over ₹61,000 crore

Land Bank Mapping for Mfg in the Works'

Our Bureau

New Delhi: Commerce and industry minister Piyush Goyal on Tuesday said the government is mapping the entire land bank available for manufacturing and urged industry to come up with a semi-conductor fabrication plant soon, terming it a "missing piece" in India's manufacturing.

"We are mapping the entire land bank available for manufacturing...We need to have a fab coming to India quickly now. That is a missing piece," Goyal said at a virtual event organised by the Electronics and Computer Software Export Promotion Council.

The minister asked the in-

dustry to identify such units which can be moved to India from other countries where they are not viable, and look at clusters where an ecosystem can be created where all clearances are online.

He said TVs. ACs and closed circuit TVs have been identified as certain sectors where the level of indigenisation can increase in the country.

continued to show contraction.



Thambi Trading Private Ltd.

Team of Thambi Trading Private Ltd. has prepared an ambitious project for disabled people: a Barrier free housing society exclusively for physically disabled and visually impaired. We are requesting companies to invest in this project and also get returns on their investment.

This initiative can save thousand of lives and an opportunity to live a better life for physically disabled people.

Fore more details contact: 7738976164 e-mail:thambitrading2013@gmail.com

SCHAEFFLER SCHAEFFLER INDIA LIMITED Regd. Office: Nariman Bhavan, 8th Floor, 227 Backbay Reclamation,

Nariman Point, Mumbai - 400 021 • Ph.: +91 22 6681 4444 Fax: +91 22 2202 7022 • Website: www.schaeffler.co.in E-mail: investorsupport.in@schaeffler.com CIN: L29130MH1962PLC012340

NOTICE

Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 24th day of July 2020 inter alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half

Company's website at www.schaeffler.co.in and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Schaeffler India Limited

VP - Legal & Company Secretary

Pune | July 14, 2020

The notice of the said meeting filed with Stock Exchanges is available on the

Ashish Tiwari,

EMD : Rs. 5 Lakhs each.

Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT

Short Tender- notice no. - NMMC/HEALTH/corona / 46 /2020 Details Of work - Tender for Purchase of surgical Material (COVID-19) for NMMC hospitals

Estimated Cost :- Rs.397 lakhs

Details regarding above mentioned tender is available on Navi Mumbai Municipal Corporation web site www.nmmc.gov.in and www.nmmc.maharashtra.etenders.in tenderers are require to note the same. Last date for online bid preparation is 22/072020, 16.00

Medical Officer of Health NMMC RO PR Adv no./1905/2020 Navi Mumbai Municipal Corporation

FACT THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LTD (A Govt. of India Enterprises) CORPORATE MATERIALS, PD ADMINISTRATION BUILDING, UDYOGAMANDAL, KOCHI, KERALA, INDIA-683 501

TEL: 0484-2568646, 2546427 | Fax: 0484-2545998; Email: chidambaram@factttd.com E TENDER for SELF PROPELLED BARGES

ITEM 1. TENDER No. MM/175/E21764 Dated 08-07-2020 (CPP Tender ID 2020_FACT_570840_1)-Phosphoric Acid ITEM 2. TENDER NO. MM/175/E21758 DATED 07-07-2020 (CPP Tender ID 2020_FACT_570905_1)- Sulphuric Acid Competitive, Single stage Two Part Tenders are invited from reliable and

self-propelled barge with Tanks for transportation of 400 MT liquid cargo (1 each for Phosphoric Acid & Sulphuric Acid) on LSTK basis. Pre Bid Meeting : from 24-07-'20 (for phosphoric acid barge) & from 28-07-20 (for sulphuric acid barge) at FEDO Conference Hall at Udyogamandal, Kochi.

experienced contractors of sound financial standing for Fabrication & supply of

Interested parties may visit Central Public Procurement Portal (http://eprocure.gov.in) for tender details and further updates on the Tender including extension of due date, if any. No further News Paper Advt. shall be given. Tender is also available in www.fact.co.in. Due date/time for submission of bids: 17-08-2020/2.00 p.m(for Phosphoric Acid) & 24-08-2020/2.00 p.m. (for Sulphuric Acid).

Deputy General Manager (Materials)

6.09% in June.

Bajoria said.

Government of India - Ministry of Railways Research Designs and Standards Organisation

EXPRESSION OF INTEREST

Ministry of Railways, Research Design & Standard Organization (RDSO), Lucknow is interested in developing firms for 102 items which are having Less Than Three Vendors. For such items reduced nominal registration fee is applicable. List of these items along with Specifications/ Drawings/STRs is available at RDSO Website www.rdso.indianrailways. gov.in.

The firms are requested to register Online for manufacture and supply of these items having Less than Three Vendors on RDSO website. (Path http://www.rdso.indianrailways.gov.in >> Vendor Interface >> Online Vendor Registration).

Directorate-wise EOIs are available at RDSO website under link "Expression of Interest (EOI)".

May please contact following concerned Vendor Helpline for further details, if required, on any working day.

Civil Dte: 0522-2451188, Electrical Dte: 7376646861, Mechanical Dte: 0522-2465743 and S&T Dte: 7376646862.

> PED/QA (Mech) For Director General/RDSO On behalf of President of India

> > Estimated Bid Security

metro

Name of Contract Package

Bangalore Metro Rail Corporation Limited

(A Joint Venture of Gol & GoK)

Tender Notification

e-Mail: contracts@bmrc.co.in Website: www.bmrc.co.in

No:BMRCL/PHASE 2B/Via &Stns /P1, P2& P3/69 Dated 14.07.2020


On behalf of Managing Director, BMRCL, General Manager (Contracts) invites sealed Tenders for the work of "Construction of Elevated Viaduct from Jyothipuram Station (Excluding) to KIA Terminals and Fifteen Elevated Stations viz., Kasturi Nagar, Horamavu, HRBR Layout, Kalyan Nagar, HBR Layout, Nagawara, Veerannapalya, Kempapura, Hebbal, Kodigehalli, Jakkur Cross, Yelahanka, Bagalur Cross, Bettahalasuru and Doddajala, [excluding Architectural Finishing of Stations], including Road widening, Utility diversion & other allied works of Bengaluru Metro Rail Project, Phase-2B". The tender consists of Three contract packages as under.

	value of work	Amount	
(i) PHASE 2B/P1/69(a): "Construction of Elevated structures (Viaduct & Stations) of length 11.003 km (including 281.000m of Viaduct beyond Phase 2A) from Chainage 0.000m to 10072.000m and Eight Elevated Metro Stations viz, Kasturi Nagar, Horamavu, HRBR Layout, Kallyan Nagar, HBR Layout, Nagawara, Veerannapalya and Kempapura, including 650.00m link line connectivity to Baiyappanahalli, Road widening, Utility diversion and allied works of Bengaluru Metro Rail Project Phase-2B".	INR 639,95 Crores	INR 6.40 Crores	
(ii) PHASE 2B/P2/69(b): "Construction of Elevated structures (Viaduct & Stations) of length 11.678 km from Chainage 10072.00m to 21500.000m and Five Elevated Metro Stations viz, Hebbal, Kodigehalli, Jakkur Cross, Yelahanka and Bagalur Cross, including 250m Pocket track, Road widening, Utility diversion and allied works of Bengaluru Metro Rail Project Phase- 2B".	INR 645.30 Crores	INR 6.45 Crores	
(iii)PHASE 2B/P3/69(c): "Construction of Elevated structures (Viaduct & Stations) of length 15.011 km from Chainage 21500.000m to 36511.000m and Two Elevated Metro Stations viz, Bettahalasuru and Doddajala, including Road widening, Utility diversion and allied works of Bengaluru Metro Rail Project Phase- 2B". This length includes appox. 718.18m cut & cover portion in front of Yelahanka Air Force Station".		INR 6.21 Crores	
Sale of Tender Documents (Online Only): 14.07.2020 to 27.08.2020. Date & Time for I			

Sale of Tender Documents (Online Only): 14.07.2020 to 27.08.2020. Date & Time for Submission of Tender (In Person or through Courier or by Posts): From 26.08.2020 to 03.09.2020 on all working days and during working hours only (From 10.00 Hrs. to 17.30 Hrs. (IST)) and on 04.09.2020 from 10.00 Hrs. to 15.00 Hrs.(IST). Date & Time of Opening of Tender: 04.09.2020 at 15.30 hrs (IST). Cost of Tender Document: INR 56,000/-. For more details visit our website www.bmrc.co.in from 14.07.2020.

Sd/- General Manager (Contracts)

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI



Facilitation of Water Charges Bills Payments for Consumers!

IMPORTANT INFORMATION

Account Number) for citizens for making online payment of Water Charges Bills though NEFT, RTGS and CBS (Core Banking System) mode w.e.f. 21.01.2020 onwards. Therefore all Water Connection holders are required to map their new 16 digit Account

number in place of 20 digits old account number mentioned on the water bill before making

Municipal Corporation of Greater Mumbai has introduced SBI VAN services (Virtual

any payment after 21.01.2020. Kindly do change beneficiary account details as per Sr.No.3.

SBI VAN collection can be used in following modes-

MCGM consumer can send RTGS or NEFT from any Bank across the counter using cash or cheque of respective Bank using NEFT facility available at bank.

Common consumer for SBI and MCGM Le. MCGM consumer who has an account with SBI can pay by cheque across SBI's any branch where he maintains account, with the help of credit transfer slip.

Even consumers can send NEFT or RTGS from online modes of all Banks quoting VAN and IFSC code as mentioned in their Aqua Bill

MCGMWC (10 digit CCN). For Exm. If water connection No. Is AX@1234567 then, Account No. Will be MCGMWC AX11234567 plus IFSC Code = SBIN0000300

If there is special character in the CCN, then following changes need to be made while writing Account Number - @=1, \$=2,*=3. All citizens are hereby requested to avail maximum benefit of MCGM's SBI VAN online

facility. During Lockdown period, we appeal citizens to stay indoors. Stay at home, stay

safe. HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m.

FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & Shelters

Sd/-Hydraulic Engineer PRO/371/ADV/2020-21



Tender Document No.

Name of Organization

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

Municipal Corporation of Greater Mumbai

(HYDRAULIC ENGINEERS DEPARTMENT)

E-TENDER NOTICE

The Commissioner of MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI invites online tender from the firms dealing in the line on Percentage / Item Rate Basis in three packet system for the work detailed below

7100179034

rearrie or organization		
Subject	Supply and installation of Compact storage system for maintaining records of engineering section at 2nd floor of the new office at Mahavirnagar of A.E.W.W.(M)W.S./ North division.	
Cost of E-Tender (Estimated Cost)	Rs. 735/- (Rs. 700/- + 5.0% GST)	
Cost of Tender	Rs. 9000/-	
Date of issue and sale of tender	15.07.2020 from 11:00 Hrs.	
Last date & time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	30.07.2020 upto 15:59 Hrs.	
Submission of Packet A, B & Packet C (Online)	30.07.2020 upto 16:00 Hrs.	
Pre-Bid Meeting	Not Applicable	
Opening of Packet A	30.07.2020 after 16:01 Hrs.	
Opening of Packet B	30.07.2020 after 16:15 Hrs.	
Opening of Packet C (Commercial Packet)	07.08.2020 after 15:00 Hrs.	
Website	http://portal.mcgm.gov.in	
Contact Person	P. T. Jabare A.E. (Mo. No. 9930260572) N. M. Gosavi S.E. (Mo. No. 9930260505)	
Address for communication	Assistant Engineer Water Work (Maint) Western Suburb/North, Municipal Market Bldg. Opp. to Pawandham temple, Mahavir Nagar, Near Harmony Tower, Borivali (West), Mumbai - 400 092.	
Venue for opening of bid	Online in Office of Assistant Engineer Water Work (Maint.) Western Suburb/North, Municipal Market Bldg., Opp to Pawandham temple, Mahavir Nagar Near Harmony Tower, Borivali (West) Mumbai - 400 092.	
This tander document is not transferal		

This tender document is not transferable.

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof. PRO/370/ADV/2020-21

HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m. OR Homeless/Stranded Migrants/Workers for food & Shelters

Dy. Hydraulic Engineer (Maintenance)

चुकोला माफी नाही!

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठ्यातील बिलांबद्दल 'रोमेल रिअल्टर्स'ला १० लाखाचा दड

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी)ः गोरेगावच्या 'नेस्को कोरोना भाजपच्या केअर सेंटर'मध्ये ऑक्सिजन पाठप्राव्याला सिलिंडर पुरवठ्यात विलंब केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने 'रोमेल रिअल्टर्स'ला

९ लाख, ९० हजार, २४७ रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'कोरोना केअर सेंटर'मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी भाजपने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

कोरोनाबाधित, त्यांच्यावर होणारे उपचार, कोरोनाबाधितांचे लपविले जाणारे मृत्यू याबाबत भाजपने राज्य शासन, महापालिका प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांच्यावर आसूड ओढले होते. भाजपच्या प्रत्येक आरोपात तथ्य असल्याने शासनाला आणि पालिका प्रशासनालाही त्याची दखल घ्यावीच लागली.

मुंबईत उभारण्यात आलेले 'कोरोना केअर सेंटर' हे भ्रष्टाचाराचे कुरण असून आरोग्य क्षेत्राशी संबंध नसलेल्यांना तेथील कंत्राटे देण्यात आली आहेत. हे 'कोरोना के अर सेंटर' रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी आहेत की, कंत्राटदारांचे पोट भरण्यासाठी आहेत, असा प्रश्नही भाजपतर्फ मुंबई महापालिकेत २५ जून रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. भाजपचे आमदार

मिहीर कोटेचा, पालिकेतील पक्षप्रमुख विनोद मिश्रा आणि गटनेते प्रभाकर शिंदे यांनी 'कोविड सेंटर'मधील भ्रष्टाचारप्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. प्रशासनाने त्यावेळी आरोप नाकारून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असला तरी, ऑक्सिजन पुरवठ्यात होणाऱ्या विलंबाने रुग्णांच्या जीवाशी खेळ चालल्याने या प्रकरणातील सत्य बाहेर आले आणि 'रोमेल

रिअल्टर्स'ला दंड ठोठावण्यात आला.

रुग्णांसाठी आवश्यक असणारे ऑक्सिजनचे ड्युरा सिलिंडर निविदेने न मागवता थेट मागविण्यात आले. मात्र, किरकोळ खरेदी किमतीपेक्षाही ते जास्त किमतीचे होते. सिलिंडर्स पुरवठादारांशी केलेल्या चर्चेप्रमाणे 'मे. सतरामदास गॅसेस प्रा. लि.' यांनी त्यांच्याकडील उपलब्ध ३० ड्युरा सिलेंडर तर 'मे. रोमेल रिअल्टर्स' यांनी ७० ड्युरा सिलिंडर पुरवठा करण्यासाठी प्रक्रिया करण्यात आली. गोरेगाव येथील 'नेस्को कोरोना' आरोग्य केंद्रासाठी ड्यूरा

सिलिंडर्स पुरवठा करण्याचा अनुभवदेखील 'रोमेल रिअल्टर्स' यांना होता, हे या प्रक्रियेत लक्षात घेण्यात आले, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरी 'रोमेल रिअल्टर्स' यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे ड्युरा सिलिंडरचा पुरवठा विहित वेळेत झाला नाही. पुरवठा करताना एक-दोन दिवसांचा विलंब झाल्यामुळे आणि पुरवठा केलेल्या ड्युरा सिलिंडरसोबत त्यांची जोडसाधने प्रविण्यात न आल्याने 'रोमेल रिअल्टर्स' यांना ९ लाख, ९० हजार, २४७ रुपयांचा दंड महानगरपालिका प्रशासनाने आकारला. पुरवठादारांनी तातडीच्या परिस्थितीत करावयाच्या कामांमध्ये केलेल्या विलंबाला कोणतीही क्षमा न करता प्रशासनाने दंड आकारुन योग्य कार्यवाही होईल, याचेही भान राखले, असे प्रशासनानचे म्हणणे आहे.

'कोविड सेंटर'ला वस्तू पुरवठ्याच्या व्यवहारात २२ ते २५ कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. प्रवठादाराला दंड केला म्हणून प्रशासन आपली पाठ थोपटत आहे. मात्र, भाजपच्या आरोपातील तथ्य आणि सत्ताधाऱ्यांकडून भाजपविरोधात तयार करण्यात येणारे जनमत याला न डगमगता भाजपच्या नेत्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळेच सत्य उघड झाले आणि पालिकेला कारवाई करणे भाग पडले, अशी पालिका वर्तळात चर्चा आहे.

रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये राहणार डोन कॅमेऱ्याची नजर

सुमारे दीडशे वाट चाल पश्चिम रेल्वेच्या

मुंबई :

येथील वर्कशॉपने आधुनिकतेची कास धरत संकटसमयी वॉच ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरात

वर्कशॉपच्या आधुनिकतेबद्दल

लोअर परळचे वर्कशॉप हे

कृषी विद्याध्योंच्या ग्णपत्रिकेवर 'कोविड-१९ प्रमोटेड'चा डाग

कोकण कृषी विद्यापीठ-दापोली, महात्मा फुले

कृषी विद्यापीठ-राह्री, मराठवाडा कृषी विद्यापीठ-

परभणी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी

विद्यापीठ-अकोला या चारही कृषी विद्यापीठांनी

बीएस्सी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा

घेतल्या आहेत. मात्र, उर्वरित विद्यार्थ्यांच्या परीक्षा

न घेता, त्यांना पुढच्या वर्गात 'प्रमोट' केले आहे.

कृषी उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या,

कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा अनेक शाखांच्या

विद्यार्थ्यांना 'प्रमोटेड कोविड-१९' गुणपत्रिका

१९'चा शिक्का असलेल्या गुणपत्रिका देणे म्हणजे

त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा ऱ्हास आहे. यात

अभ्यास् विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून

सगळेच एका तराजूत तोलले जाणार आहेत.

'प्रमोटेड कोविड-१९'शिक्का असणारी गणपत्रिका

विद्यार्थ्यांना एमएससीमध्ये प्रवेश घेताना अथवा

मोठ्या आस्थापनेत नोकरी मिळवताना डाग ठरणार

आहे. कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकांचे फॉरमॅटसुद्धा

महाविद्यालयांना पाठविले असल्याचे सांगण्यात

येत असून, या गूणपत्रिका म्हणजे बीएससी कृषी

महासंचालकांना व सर्व कृषी विद्यापीठांच्या

कुलगुरूना पाठविलेल्या पत्रात कृषिमंत्र्यांनी म्हटले

आहे की, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या

गुणपत्रिकेवर 'कोविड-१९'चा उल्लेख शासन आदेश

नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख

करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी

करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा

अहवाल शासनाला सादर करण्यात यावा, असेही

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या

पदवीधरांना कायमचे शल्य राहणार आहे.

कृषी पदवी विद्यार्थ्यांना 'प्रमोटेड कोविड-

वितरीत करण्यात येणार आहेत.

सगळाच 'ढ' कारभार; भाजपकडून टीकेची झोड



मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी): कोरोना प्राद्रभावामुळे कृषी विद्यापीठांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता न आल्याने सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'कोविड-१९ प्रमोटेड'चा डाग (शिक्का) लावण्यात आला आहे. मात्र, हा डाग कायमचा राहणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी

दरम्यान, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'कोविड–१९ प्रमोटेड' असा उल्लेख केल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेच आदेश नसताना, तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

माजी शालेय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी या प्रकारावर टीका केली आहे. ''कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर 'कोविड–१९ प्रमोटेड' असा शिक्का मारणे ही बाब अत्यंत चूकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की सरकारच्या अंगाला सुया टोचतात. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही हेच सांगत होतो एवढे दिवस! सगळा 'ढ' कारभार आहे,'' असेही शेलार यांनी म्हटले आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार बाळासाहेब



वर्षां कडे क रणाऱ्या नोअर परळ

आणण्याचे ठरवले आहे.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक बन्सल यांनी वर्कशॉपचे व्यवस्थापक तरुण हरिया आणि त्यांच्या टीमचे, तसेच उपमुख्य अभियंता डी. एन गंगवार. अरुणकुमार सिंग आणि सर्व कामगारांचे अभिनंदन केले आहे.

संखल भागात असून पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा मोठा त्रास होतो. पाणी ओसरल्यावर दरवर्षी परिसरात स्वच्छता राखण्यापासून द्रुस्ती-देखभालीची पुष्कळ कामे करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी बाहेर काढण्यासाठी मोठ्या अश्वशक्तीचे पंपही बसवावे लागतात. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी ड्रोनचा मोठा उपयोग होणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

वैधानिक समिती निवडणुकांच्या मुंबई महापालिकेत हालचाली

निर्देश या पत्रात दिले आहेत.

——— शक्यताशक्यतेबद्दल प्रशासनाची सरकारकडे विचारणा ।

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी)ः कोरोना प्रतिबंधासाठी जारी करण्यात आलेल्या 'लॉकडाऊन'मुळे रखडलेल्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकांबाबत महापालिकेत हालचाली सुरू झाल्या आहेत. दरवर्षी एप्रिलमध्ये या निवडणुका होतात. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्याने मुंबईचे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे महापालिकेतील वैधानिक समित्या, विशेष समित्या आणि प्रभाग समित्याही लांबणीवर पडल्या आहेत.

दरम्यान, 'लॉकडाऊन'मधून टप्प्याटप्प्याने शिथीलता देण्यात येत आहे. त्यामुळे पालिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा, बैठका घेण्यात येतील, असे नगरविकास विभागाने दि. ३ जुलै रोजी एका परिपत्रकाद्वारे म्हटले आहे. त्यामुळे समित्यांच्या निवडणुकांबाबत पालिकेत पुन्हा



हालचाली सुरू झाल्या आहेत.

'लॉकडाऊन'मुळे मागील साडेतीन महिन्यांपासून स्थायी, सुधार, शिक्षण या वैधानिक समित्यांसह इतर सर्व समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका घ्याव्यात का किंवा कसे, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याची विनंती महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला केली आहे. पालिकेतील सर्व वैधानिक आणि विशेष तसेच १६ प्रभाग समित्यांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होतात. 'लॉकडाऊन'मुळे यंदा या निवडणुका

होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यमान अध्यक्षांमार्फतच समित्यांचा गाडा पुढे हाकला जात आहे. पालिकेच्या कायद्यात पुढील अध्यक्ष निवडून येईपर्यंत विद्यमान अध्यक्षांनेच काम पाहाण्याची तरतूद आहे. मात्र, समित्यांच्या बैठका न झाल्याने विविध विकासकामांचे शेकडो प्रस्ताव रखडले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने पुढील सूचना मिळेपर्यंत समित्यांच्या निवडणुका घेता येणार नाहीत, असे नगरविकास विभागाने एप्रिलमध्ये प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणुकांचा विषय मागे पडला होता. दरम्यान, नगरविकास विभागाने दि. ३ जुलै रोजी एका परिपत्रकाद्वारे पालिकांना सभा, बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेता येतील, असे म्हटले आहे. त्यामुळे समित्यांच्या निवडणुकांबाबत पालिकेत पुन्हा हालचाली स्रूक्त झाल्या आहेत.

रस्त्यावरील अधिकाश पथिववे बंद, नागरिक हैराण

मुंबई : मेसर्स अदानी वीज कंपनीच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील अधिकांश बंद असलेले विजेचे खांब, पथदिवे दुरुस्त करणे आणि त्या कालावधीत शुल्क न आकारण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. रस्त्यावरील अधिकांश पथदिवे बंद, नागरिक बेहाल आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली आहे की, कुर्ला 'एल' वार्ड अंतर्गत अधिकांश रस्त्यांवरील पथदिवे कित्येक दिवसांपासून बंद आहेत. कुर्ला असो किंवा मुंबई उपनगरात हीच परिस्थिती आहे.

SCHAEFFLER INDIA LIMITED SCHAEFFLER

Regd. Office: Nariman Bhavan, 8th Floor, 227 Backbay Reclamation Nariman Point, Mumbai - 400 021 • Ph.: +91 22 6681 4444 Fax: +91 22 2202 7022 • Website: www.schaeffler.co.in port.in@schaeffler.com

CIN: L29130MH1962PLC012340

Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 24th day of July 2020 inter alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended June 30, 2020.

The notice of the said meeting filed with Stock Exchanges is available on the Company's website at www.schaeffler.co.in and on the website of Stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com

For Schaeffler India Limited

Ashish Tiwari, Pune | July 14, 2020 VP - Legal & Company Secretary

भाजप अणुशक्तीनगर विधानसभेतर्फे वॉर्डनिहाय व्हर्च्युअल सभांचे आयोजन

मृंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्षपूर्तीनिमित्त भाजप अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील सर्व वॉर्डमध्ये केंद्र सरकारच्या भरीव कामगिरीचा नागरिकांना परिचय करून देण्यासाठी भाजप अणुशक्तीनगर विधानसभा अध्यक्ष दिनेश पांचाळ यांनी दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच व्हर्च्युअल सभांचे आयोजन केले होते. या सभांमध्ये आ. कांताताई नलावडे, अनिल ठाकूर, विठ्ठल खरटमोल, श्रीनिवास शुक्ला, हेमंत भास्कर आणि श्रीनिवास मुरारी आदी मान्यवरांनी केंद्र सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. मोदी सरकारच्या दसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारने – घटनेचे 'कलम ३७०' हटवणे, राम मंदिर उभारणीस मान्यता, तिहेरी तलाक रद्द, नागरिकत्व सुधारणा कायदा आदी अनेक घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांसोबत भारतावर ओढवलेल्या कोरोनासारख्या भीषण आपत्ती काळात गरिबांसाठी, मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.. विशेष मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. चीनसारख्या बलाढ्य राष्ट्राला तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय सैनिकांची सीमेवर आणि जखमी सैनिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचे अभूतपूर्व कार्य केले. या सर्व घेतलेल्या निर्णयांचा, योजनांचा तसेच घटनांचा उपस्थित नागरिकांना परिचय करून दिला. व्हर्च्युअल सभा यशस्वी करण्यासाठी प्रदीप हरम, जगजीवन पाटील, राम स्वामी, महेश पांडे, शिवशंकर पांडे, सूनील खरटमोल या वॉर्ड अध्यक्षांनी विशेष परिश्रम घेतले.



सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

1911 से आपके लिए "केंद्रित"

"CENTRAL" TO YOU SINCE 1911

प्रधान कार्यालय : चंदरमुखी, नरीमन पॉईंट, मुंबई - 400 021

सूचना

याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भागधारकांची 13 वी (तेरावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, 7 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता चंद्रमखी, निरमन पॉईंट, मुंबई - 400 021 येथे बँकेच्या मुख्य कार्यालयात (बैठकीचे प्रस्तावित ठिकाण) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) च्या माध्यमातून खालील व्यवहार करण्यासाठी होईलः

1) 31 मार्च 2020 पर्यंत बँकेचे लेखापरीक्षित स्टॅन्ड अलोन आणि समेकीत बॅलन्स शीट, 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षांसाठी बँकेचे स्टॅंड अलोन आणि एकत्रित नफा आणि तोटा खाते, बँकेच्या कामकाजावर, विशिष्ठ कालावधीसाठी बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाचा अहवाल आणि लेखा परीक्षकांच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी, मंजूर करण्यासाठी आणि

2) एफपीओ / राइट्स / क्यूआयपी इत्यादी माध्यमातून भांडवल उभारणे.

खालील विशेष ठरावांवर विचार विनिमय करून उपयक्त वाटल्यास, बदलांसहित किंवा बदलांविना पारित करणेः

खालील विशेष ठरावांवर विचार विनिमय करून उपयुक्त वाटल्यास, बदलांसहित किंवा बदलांविना पारीत करणे

''**ठराव असा की** बँकिंग कंपनी (संपादन आणि अस्थापन हस्तांतरण) कायदा, 1970 (कायदा), राष्ट्रीयीकृत बँका (व्यवस्थापन आणि तुरळक तरतृदी) योजना, 1970 (योजना) आणि सेंटल बँक ऑफ इंडिया (समभाग आणि सभा) नियमावली, 1998, वेळोवेळी सधारणा केल्यानसार, आणि भारत सरकार (जीओआय), भारतीय रिझर्व बँक (आयआरबी), सिक्यरिटीज अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि / किंवा यासंदर्भात आवश्यक इतर कोणत्याही ग्राधिकरणांच्या मान्यता, संमती, मंजूरी, काही असल्यास, आणि यांच्या अधीन राहुन आणि त्यांनी सदर मंजुऱ्या देताना लिहून दिलेल्या सदर नियम, अटी आणि सुधारणांच्या अधीन राहून आणि सेबी (इश्यू ऑफ केपिटल ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) नियमावर्ली 2018 (सेबी आयसीडीआर नियमावर्ली) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) नियम, 2015 (लिस्टिंग रेग्यूलेशन्स) आणि आरबीआय, सेबी, अधिसूचना / परिपत्रके आणि बैंकिंग नियम अधिनियम, 1949, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट, 1992 आणि इतर सर्व लाग कायदे आणि इतर सर्व संबंधित प्राधिकार्याद्वार वेळोवेळी सुचविलेले दिशानिर्देश, काही असल्यास ऑणि लिस्ट एग्रीमेंट्सच्या अधीन असलेल्या स्टॉक एक्स्वेंजमध्ये जेथे बँकांचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध असतात, बँकेच्या समभागधारकांची संमती दिली जाते आणि त्याद्वारे बँकेच्या संचालक मंडळाला (त्यानंतर पुढे 'मंडळ') तयार करणे, ऑफर करणे, जारी करणे आणि वाटप करण्यासाठी (या तरतुदीसह) या भांडवलाद्वारे समाविष्ट असलेल्या अधिकार वापरण्यासाठी कॅपिटल राइजिंग किमटी समाविष्ट केली गेली आहे किंवा / पुन्हा तयार केली जाऊ शकते. फर्म आवंटन आणि / किंवा विषयाच्या अशा भागाच्या स्पर्धात्मक आधारावर आरक्षण आणि कायद्याद्वारे परवानगी असलेल्या व्यक्तींच्या अशा श्रेणींसाठी ऑफर डॉक्युमेंट / द्वारे) स्पेक्ट्रस किंवा अशा इतर कागदपत्रांमध्ये, भारतात किंवा परदेशात, अशा प्रकारच्या इक्विटी समभागांची किंमत रू. 5,000/- कोटी (केवळ पाच हजार कोटी रुपये) (कोणत्याही प्रीमियमसह, असल्यास) अशा प्रकार केंद्राकडे नेहमीच बँक ऑफ पेड-अप इक्विटी भांडवलाच्या 51% पेक्षा कमी नसावे, जरी एक किंवा अधिक टप्यांत, एक किंवा अधिक सदस्यांमध्ये बँक, भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय ('अनिवासी भारतीय'), कंपन्या - खासगी किंवा सार्वजनिक, गुंतवणूर्क संस्था, संस्था, ट्रस्ट, संशोधन संस्था, पात्र संस्थात्मक खरेदीदार ('क्युआयबी'), परकीय संस्थात्मक गुंतवणूर्कदार ('एफआयआय'), बँका, आर्थिक संस्था, भारतीय म्युच्युँअल फंड, व्हेंचर कॅपिटल फंड, परदेशी गुंतवणूक मांडवल गुंतवणूकदार, राज्य औद्योगिक विकास महामंडळे, विमा कंपन्या, भविष्य निधी, पेंशन निधी, विकास आर्थिक संस्था किंवा इतर संस्था, अधिकारी किंवा इतर कोणत्याही श्रेणीचे गुंतवणूकदार ज्यांना सध्याच्या नियम / मार्गदर्शक तत्त्वे यानुसार बँकच्या इक्विटी / सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यास अधिकृत आहेत. उपरोक्त कोणतेही संयोजन बँक द्वारे योग्य मानले जाईल.

"ठराव असा कि अशी समस्या, ऑफर किंवा वाटप सार्वजनिक समस्येद्वारे (म्हणजेच फॉलो-ऑन-पब्लिक इश्यू) आणि / किंवा अधिकार समस्या आणि / किंवा खाजगी प्लेसमेंटसह, योग्य वाटप संस्था प्लेसमेंटसह किंवा त्यापेक्षा जास्त वाटप पर्यायासह आणि अशा ऑफर, इश्यू, प्लेसमेंट आणि वाटप बैंकिंग कंपन्या (अंडरिक्वंग्सचे अधिग्रहण आणि हस्तांतरण) कायदा, 1970, सेबी (भांडवल आणि प्रकटीकरण आवश्यकृता) नियम, 2018 ('सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स') च्या तुरतूदीनुसार केले जावे आणि रिझर्व बँक, सेबी आणि लागू असलेल्या इतर कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी करण्यात आलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि अशा वेळी किंवा अशा पद्धतीने आणि अशा अटी व शतींवर बोर्डाने आपल्या संपूर्ण विवेकबुद्धीनुसार योग्य विचार केला पाहिजे

''**ठराव असा कि** मुख्य निबंधक आणि / किंवा अंडररायटर आणि / किंवा इतर सल्लागारांशी सल्लामसलत किंवा अन्यथा अशा मंडळाच्या अटी व शर्तींशी सल्लामसलत करून अशा किंमती किंवा अशा रीतीने आणि आवश्यक असत्यास, ठरवण्याचा अधिकार बोर्डकडे असेल. त्याच्या संपूर्ण विवेकबुद्धीनुसार सेबी आयसीडीआर रेग्युलेशन, इतर नियम आणि इतर सर्व लागू कायदे, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यानुसार निवेदक (बँका) अस्तित्त्वात नसतील किंवा अशा किंमतींवर निणर्य घेऊ शकतात. आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या संबंधित तरतुदींनुसार

''**ठराव असा कि** सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन 2015 च्या तरत्दीनुसार, संबंधित स्टॉक एक्सचेंजच्या तरत् (अंडरटेकिंग्जचे अधिग्रहण आणि हस्तांतरण) अधिनियम, 1970 च्या तरतुर्वीनुसार, यो तरतुर्वीचे पुढे समाधान केले गेले आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शेअर्स आणि मीटिंग्स) रेग्युलेशन्स 1998 च्या तरतुर्वी, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सची तरतूद, परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999च्या तरतुर्वी आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन (भारताबाहेरील निवासी व्यक्ती द्वारे हस्तांतरण किंवा सुरक्षा जारी करणे) नियम, 2000 आणि आवश्यक असलेल्या मान्यता, संमती, परवानग्या आणि / किंवा सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), स्टॉक् एक्स्चेंज, रिझर्ल्ड बँक ऑफ इंडिया (आरबीआय), विदेशी गुंतवणुक प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी) औद्योगिक धोरण व संवर्धन विभाग, वाणिज्य मंत्रालय (डीआयपीपी) ओणि इंतर सर्व प्राधिकरणांना आवश्यकता असू शकते (त्यानंतर या सर्वांचे एकत्रितपणे 'योग्य प्राधिकरण') आणि अशा कोणत्याही अटी, मंजूरी, परवानगी आणि / किंवा मंजूरी (यापुढे 'आवश्यक मंजूर' म्हणून) प्रदान करताना अशा कोणत्याही अटी निर्धारित केल्या जाणाऱ्या मंडळाच्या अधीन असू शकतात. वेळोवेळी, एक किंवा अधिक ट्रेडमध्ये, ईविवटी समभाग किंवा वॉरंट्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही सिक्युरीटीज, जे नंतरच्या तारखेला इक्विटी समभागांमध्ये रूपांतरित किंवा एक्सचेंज करण्यायोग्य आहेत अशा प्रकारे, केंद्र सरकार कोणत्याही प्रकारे अध्याय अंतर्गत प्रदान यानुसार योग्य संस्था स्थान नियोजन (क्यूआयपी) प्रमाणे योग्यतेच्या संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs) (सेवी आयसीडीआर नियमांच्या आठव्या अध्यायात परिभाषित केल्यानुसार) बँक ऑफ इॅक्विटी शेअर कॅपिटलच्या 51% पेक्षा कमी नाही. एसईबीआय आयसीडीआर रेग्यलेशनचे सहाय्य प्लेसमेंट दस्तऐवज आणि / किंवा अशा इतर कागदपत्रे / लेख / परिपत्रकें / मेमोरॅंड आणि अशा रीतीने आणि अशा किंमती, अटी आणि शर्तीनुसार बोर्डाने ठरवलेल्या अटींनुसार एसईबीआय आयसीडीआर रेग्युलेशन किंवा कायाच्या इतर तरतुर्दीसह त्या वेळी प्रचलित

''**ठराव असा कि** सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या चॅप्टर सहानुसार योग्य शैक्षणिक स्थानाच्या बाबतीत असे सुधारित केले गेले आहे:

अ) सिक्यरिटीजची वाटप सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या चॅप्टर आठ अनुसार अर्थात् योग्य संस्थात्मक खरेदीदारांसाठी असेल आणि अशा सिक्युरीटीज पूर्णपणे भरल्या जातील आणि अशाँ सिक्युरिटीजची वाटप हे रिझोल्यूशन पास होण्याच्या तारखेपासून 12ँ महिन्यांच्या आत पूर्ण होईल.

ब) सेबी आयसीडीआर् रेग्युलेशन्सच्या नियमन 176 (1) च्या तरतुदीनुसार बँकेने नियमानुसार निर्धारित केलेल्या किंमतीनुसार पाच टक्क्यांहून अधिक सूट शेअर्स ऑफर करण्याची परवानगी दिली आहे

सी) सिक्य्रिटीजचे फ्लोर प्राइस निश्चित करण्यासाठी संबंधित तारीख सेबी आयसीडीआर रेग्युलेशन नुसार असेल.' ''**ठराव असा कि** जीओआय / भारतीय रिझर्क बँक / सेबी / स्टॉक एक्स्चेंज जेथे बँकांचे शेअर्स सचीबद्ध आहेत किंवा अशा इतर योग्य प्राधिकरणांनी आवश्यक किंवा लाग केलेल्या

प्रस्तावामध्ये कोणतेही बदल स्वीकारण्याचे अधिकार आणि ताकद मंडळाकडे असेल. त्यांच्या मंजुरी, सेमती, परवानण्या आणि जारी करण्याची मंजुरी देणे, वाटप करणे आणि त्यांची यादी ''**ठराव असा कि** एनआरआय, एफआयआय आणि / किंवा अन्य पात्र परकीय गुंतवणूकींना नवीन इक्विटी समभाग / सिक्युरिटीजचे वाटप आणि वाटप विदेशी चलन व्यवस्थापन कायदा,

1999 अंतर्गत आरबीआयच्या मंजुरी अधीन असेल परंतु लागू असेल एकूण निर्धारित मर्यादा कायद्यांतर्गत **ंठराव असा कि** नवीन इक्विटी समभाग जारी केले जातील ते सेंटल बँक ऑफ इंडिया (शेअर्स आणि मीटिंग्स) रेग्यलेशन्स, 1998 च्या अधीन असतील, आणि ते सर्व बँकेच्या विद्यमान इक्विटी समभागांसह पार पारूच्या बाबतीत असतील. घोषित केलेला लाभांशा, जर असेल तर अशा घोषणेच्या वेळी लागू असलेल्या वैधानिक मार्गदर्शकतत्त्वांनुसार.

''**ठराव असा कि** कोणत्याही समस्येचे किंवा ईविवटी समभाग / सिक्युरिटीज वाटप करण्याच्या हेतुने मंडळाला आणि त्याद्वारे गुंतवणूकदारांच्या वर्गवारीस वाटून घेतलेल्या गुंतवणूकीच्या क्लाससह सार्वजनिक ऑफरच्या अटी निर्धारित करण्यासाठी अधिकृत केले गेले आहे, प्रत्येक किश्तमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शेअर्स / सिक्युरिटीजेची संख्या, इँश्यू किंमत, समस्येवरील प्रीमियम रक्कम, जसे की त्याच्या पूर्ण विवेकबुद्धीनुसार मंडळ योग्य ठरतो आणि अशा सर्व कृती, कारणे, आणि गोष्टी कारणे आणि अशा कारबाई, दस्तऐवज ऑणि करार अंमलात आणणे. ते, त्यांच्या संपूर्ण विवेकबुद्धीनुसार, आवश्यक किंवा योग्य वाटतात, आणि कोणत्याही प्रश्ताची पूर्तता करण्यासाठी, सूचना, दिशानिर्देश किंवा सार्वजनिक ऑफर, इश्यू, वाटप आणि इश्युच्या उत्पन्नाच्या उपयोगाविषयी उद्भवणाऱ्या समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी किंवा दिशानिर्देश देण्यास सांगू शकतात, आणि अशा बदलांमध्ये बदल, भिन्नता, बदल, हटविणे, अटी व शर्तीनुसार जोडणे आणि त्याचा पूर्ण विवेकबुद्धी, योग्य समजणे आणि प्रो बँकेच्या सर्वोत्तम हितसंबंधित, सदस्यांची पढील मंजुरी न घेता आणि या सर्व रिझल्युशनद्वारे बँक आणि मंडळाला दिलेलें सर्व किंवा कोणतेही अधिकार मंडळाद्वारे वापरले जाऊ शकतात.''

'**ंठराव असा कि** मंडळाने कोणत्याही बक रनर(र्स), लीड मॅनेजर(र्स), बँक(र्स), अंडररायटर(र्स), डिपॉझिटरी(रिस), रजिस्टार(र्स), ऑडिटर(र्स) सह अशा प्रकारच्या व्यवस्थांमध्ये प्रवेश करण्यास आणि अंमलात आणण्याची अधिकृतता दिली आहे. आणि अशा सर्व एजन्सीज ज्यात इक्विटी / सिक्यरिटीजच्या अशा ऑफरमध्ये गंतलेले किंवा संबंधित अस शकतात आणि अशा सर्व संस्था आणि एजन्सींना कमिशन, ब्रोकरेज, फी किंवा त्यासारख्या मार्गाने आणि त्यात प्रवेश करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी अशा एजन्सींसह अशा सर्व व्यवस्था, करार, स्मरणपत्र, कागदपत्रे इत्यादी.'

''**ठराव असा कि** उपरोक्त प्रभावी करण्याच्या हेतूने, मंडळ, लीड मॅनेजर, अंडररायटर, सल्लागार आणि / किंवा बँकेद्वारे नियुक्त केलेल्या इतर व्यक्तींसह सल्लामसलत करून, त्यानुसार फॉर्म आणि अटी निर्धारित करण्यास अधिकृत आहेत ज्या समभागांची गुंतवणूकदारांचे शेअर्स / सिक्युरिटीज वाटप करायचे आहेत अशा समस्यांसह (प्रत्येक) समभागांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या समभागांची / सिक्युरीटीजची संख्या, इश्यु किंमत (प्रीमियमसह, असल्यास), फेस व्हल्यू, प्रीमियम रकमेवर सिक्युरिटीज वॉरंट्सचा वापर / सिक्युरिटीजचे विभोचन त्याज दर, विमोचन कालावधी, ईविकटी समभागांची संख्या किंवा रुपांतरण इतर सिक्यरीटीज किंवा सिक्यरिटीजचे रहीकरण किंवा रहीकरण, किंमत, प्रीमियम किंवा सिक्यरिटीजचे रुपांतरण / बदल यावर सूट, व्याजदर, बदलण्याची मुदत, रेकॉर्डची तारीख किंवा पुस्तक बंद करणे आणि संबंधित किंवा प्रासंगिक प्रकरणांमध्ये, भारतातील आणि / किंवा परदेशाँत एक किंवा अधिक स्टॉक एक्सचेंजेसवरील सुच्या, ज्याप्रमाणे मंडळाच्या पूर्ण विवेकबुद्धीनुसार.'

''**ठराव असा कि** यापुढे असे शअर्स / सिक्युरिटीजचे सब्सक्राइब केलेले नसल्यास मंडळाद्वारे योग्यरित्या विवेकबुद्धीने निराकरण केले जाईल ज्याची कायद्यानुसार परवानगी असेल.'' ''**ठराव असा कि** या निराकरणास प्रभावी करण्याच्या हेतुने मंडळाला सर्व कारवाई, गोष्टी आणि अशा सर्व गोष्टी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत जे त्याच्या पूर्ण विवेकबुद्धीनसार आवश्यक, उचित व वांछनीय आणि कोणत्याही प्रश्नाची पूर्तता करणे आवश्यक आहे. शेअर्स / सिक्युरीटीजच्या मुह्यांविषयी उद्भवणारी समस्या किंवा शंका आणि अशो सर्व कृती, कारणे आणि गोध्टी करणे, अंतिम करणे आणि आवश्यक ते सर्वे कागवपत्रे आणि लेखन आवश्यक, इच्छेनुसार किंवा फायदेकारक म्हणून अंमलात आणणे. त्याची पूर्ण विवेकबुद्धी कोणत्याही समभागधारकांची पृढील संमती किंवा मंजूरी किंवा समाप्ती आणि मंजूरीची आवश्यकता न घेता आवश्यक किंवा उचित आणि वाळनीय असल्याचे मानले जाते जेणेकरून या निणर्याच्या अधिकाराने स्पष्ट केले की शेअरधारकांना त्यांची मंजूरी दिली जाईल.''

''<mark>ठराव असा कि</mark> मंडळाला व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी संचालक किंवा इतर कार्यकारी अधिकारी यांना दिले जाणारे सर्व किंवा कोणत्याही शक्तीचे प्रतिनिधीत्व करण्यास अधिकृत केले गेले आहे.

1. स्पष्टीकरणात्मक विधान

ह्या बैठकीत होणाऱ्या विविध विषयांचे स्पष्टीकरण विधान देत आहोत.

2. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल (ओएव्हीएम) च्या माध्यमातून एजीएम आयोजित करणे

सर्व देशभर पसरलेल्या कोविड-19 (साथीचा रोग) पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट अफेर्य्स मंत्रालयाने ('एमसीए') परिपत्रक क्रमांक 20 दिनांक 5 में 2020 रोजी, परिपत्रक क्रमांक 14 दिनांक 8 एप्रिल 2020 आणि परिपत्रक क्रमांक 17 दिनोंक 8 एप्रिल 2020 रोजी नुसार (त्यानंतर एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक' म्हणून संबोधले जाईल) सर्वसाधारण ठिकाणी सभासदांच्या शारीरिक उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी दिली आहे. या एमसीए परिपत्रके आणि सेबी (सूचीबद्धतेचे दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, 2015 चे पालन् करून, बैंकेच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम मार्फत् आयोजित् केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेच्या तपशीलासाठी कृपया एजीएमच्या नोटीसचा संदर्भ घ्या, जी भागधारकांना ई-मेल केली आहे आणि बँकेच्या वेबसाइटवर www..centralbankofindia.co.in अपलोड केली आहे 'गुनवणूकदार संबंध' या दुव्याअंतर्गत बघता येईल.

3. रिमोट ई-मतदान करा

सेबीच्या नियम ४४ (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर आवश्यकता) नियमावली २०१५ चे पालन करून, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० नुसार, बँकेला पर्यायी पद्धतीप्रमाणे रिमोट ई-मतदान सुविधा देण्यास आनंद झाला आहे. आता सदस्य मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. बँकेने दूरस्थ ई-मतदान सुलभ करण्यासाठी बँकेचे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सहारे ट्रान्सफर एजन्ट सह आवश्यक ती व्यवस्था केली आहे. रिमोट ई-मृतदान करण्याचा कालावधी मंगळवार, 04 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल आणि गुरुवारी, 06 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 05.00 वाजता समाप्त होईल.

4. अधिकृत प्रतिनिधींची नेमणूक

कोणत्याही कुंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीच्या रूपात कोणीही व्यक्ती, सेंट्रल बँक ऑफ् इंडियाच्या भागधारकांच्या कोणत्याही बैठकीत् उपस्थित होण्यास अथवा मतदान करण्यास जोपर्यंत पात्र नाही, जोपर्यंत ती बौठक, जीच्यात त्याला अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले असेल, अध्यक्षाद्वारा प्रमाणित प्रस्तावाची प्रत बैंकेच्या investors@centralbank.co.in वर ई-मेल द्वारा बैठकीच्या नियोजीत तारखेपासून कमीतकमी चार दिवस आधी म्हणूजे शुक्रवार, दिनांक 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता किंवा तत्पूर्वी पाठवू नये, जी 2 ऑगस्ट 2020, रविवार, सुट्टीच्या दिवसाँच्या आधीचा कामकाजाचा दिवस आहे.

5. भागधारक बँकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना भागधारकाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून नेमणूक करू शकत नाही

6. शेअर होल्डर्सची नोंदणी बंद करणे:

बॅंकेची भागधारकांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके ०४ ऑगस्ट, २०२० (मंगळवार) ते ०७ ऑगस्ट, २०२० (शुक्रवार) (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील

7. सन 2019-20च्या वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत, ज्यामध्ये बॅलन्स शीट, नफा आणि तोटा खाते, संचालकांचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल. एजीएमची नोटीस ज्यामध्ये आंतरजाल एडीएममध्ये व्हिडिओ कॉन्फरिसंगद्वारे उपस्थित राहण्याची प्रक्रिया आणि मार्ग आहे. किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम), उक्त एजीएमवर ई-मतदान, रिमोट ई-मतदान इत्यादी सर्व समभागधारकांना ज्यांचे ई-मेल आयडी बँकेकडे उपलब्ध आहेत त्यांना ई-मेल केले जात आहेत.

पुढे, या वार्षिक अहवालाची एक प्रत बँकेच्या संकेतस्थळावर अर्थात www.centralbankofindja.co.in वर 'Investor संबंध' या लिंकवर अपलोड केली जात आहे आणि ती बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला देखील सादर केली जात आहे. वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी भागधारकांना पाठविली जाणार नाही.

ईमेल आयडीची नोंदणीः -

जर भागधारकाचा ईमेल आयडी आधीच बुँक / तिचा रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) / डिपॉझिटरीज मध्ये नोंदणीकृत असेल तर ई-मतदानाचा लॉग इन तपशिल नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठविला जात आहेत. जर भागधारकाने आपला / तिचा ईमेल पत्ता बँक / आरटीए / डिपॉझिटरीजकडे नोंदविला नसेल तर वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि ई-मतदानासाठी खालील सूचना

(अ) कृपया आमच्या आरटीए, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर लॉग इन करा www.linkintime.co.in under Investor Services > Email Registration - तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा किंवा

डिमॅट मोडमध्ये असलेल्या समभागांच्या बाबतीतः भागधारक कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट ('डीपी') शी संपर्क साधावा आणि डीपीने दिलेल्या सल्ल्यानुसार डिमॅट खात्यात

स्वाक्षरी/ (आनंद कुमार दास)

दिनांकः 29.06.2020